

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहरील उपयोजना  
 २०११-१२ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय  
 अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप


**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१९८/का.६**  
**मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.**  
**दिनांक :- १० मे, २०११**

- वाचा :**
- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दिनांक ३१.३,२०११
  - २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दिनांक ८.४,२०११
  - ३) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.४ /का.६ दिनांक, २९.४,२०११
  - ४) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. ७/का.६ दिनांक २९.४,२०११
  - ५) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.८/का.६ दिनांक २९.४,२०११
  - ६) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. १०/का.६ दिनांक २९.४,२०११
  - ७) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. ११/का.६ दिनांक २९.४,२०११
  - ८) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१२/का.६ दिनांक २९.४,२०११
  - ९) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१४/का.६ दिनांक २९.४,२०११
  - १०) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१७ /का.६ दिनांक २९.४,२०११
  - ११) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१८/का.६ दिनांक २९.४,२०११
  - १२) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१९ /का.६ दिनांक २९.४,२०११
  - १३) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२० /का.६ दिनांक २९.४,२०११
  - १४) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२३ /का.६ दिनांक ४.५,२०११

**शासन निर्णय :-** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दिनांक ३१.३,२०११  
 व २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दिनांक ८.४,२०११ अन्वये  
 आदिवासी उपयोजनांतर्गत वर नमुद केलेल्या (क्रमांक ३ ते १४) शासन निर्णयातील स्तंभ क्रमांक २ मधील तरतुदीपैकी  
 सन २०११-१२ चा चालू आर्थिक वर्षातील एप्रिल व मे या दोन महिन्याचा खर्च भागविण्यास शासन मंजूरी देत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक  
 संकेतांक २०११०५१०१०१७३६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



( सु. द. नाईक )  
 कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे. ( ३ प्रती)

संचालक नगर रचना, पुणे, ( बजेट ३ प्रती )

उपसंचालक, नगर रचना कोकण डिव्हीजन्स नवी मुंबई/अमरावती विभाग, अमरावती /नाशिक विभाग, नाशिक/ औरंगाबाद विभाग,  
 औरंगाबाद.

आयुक्त, महिला व बाल विकास, मुंबई.

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ( ३ प्रती )

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे ( ३ प्रती )

विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई

सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ( ३ प्रती )

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

**जिल्हा अधिकारी कृषि अधिकारी, (सर्व)**

संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे. ( २ प्रती )

प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, मुंबई विभाग, मुंबई.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, रायगड/पालघर, जि.ठाणे/भंडारा/चंद्रपूर.

जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/पुणे/नांदेड/अमरावती/धुळे/जळगाव/अहमदनगर/

नागपूर/भंडारा/गडचिरोली/जालना/अकोला/औरंगाबाद/बीड/चंद्रपूर/नंदुरबार/गोंदिया/हिंगोल/ लातूर/वाशिम.

मुख्य कार्यकारी अधिकारी, मत्स्यव्यवसाय यंत्रणा, ठाणे/शहापूर/पालघर/मुंबई/अमरावती.

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक (५प्रती)

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, मुंबई विभाग, कोकण भवन, नवी मुंबई/औरंगाबाद विभाग, औरंगाबाद/पुणे/नागपूर विभाग, नागपूर/अमरावती विभाग, अमरावती/नाशिक विभाग, नाशिक.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व जिल्हे.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/जळगाव/यवतमाळ/नंदुरबार/अहमदनगर/पुणे/नागपूर/अमरावती/चंद्रपूर/नांदेड/भंडारा/रत्नागिरी/सोलापूर/बुलढाणा/अकोला/वर्धा/औरंगाबाद/जालना/परभणी/सिंधुदूर्ग/बीड/वाशिम/गोंदिया/हिंगोली/लातूर.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

**जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व)**

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. ( प्रत्येकी ५ प्रती )

वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सहकार व वस्त्रोद्योग विभाग, (१७ स व ८२ स) मंत्रालय, मुंबई-३२

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय (जल-१५), मुंबई-३२. ( ५ प्रती )

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (योजना-१ व योजना-३)

कृषि व पदुम विभाग, (का-२१ व २५) मंत्रालय, मुंबई-३२ (प्रत्येकी २ प्रती)

सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग (उर्जा) मंत्रालय, मुंबई-३२. ( ५ प्रती )

सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग-१७)

सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, (जल-२०), मंत्रालय, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, मुंबई.

सर्व जिल्हा अधिकारी कृषि अधिकारी, (सर्व) (सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग वगळून)

जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)

सर्व मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व अवर सचिव / कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन ५ वा माळा, मुंबई.

निवड नस्ती (का-६)